

शबरी आदिवासी घरकुल योजने
अंतर्गत घरकुलाकरिता द्यावयाच्या
अनुदानाबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : शघयो-२०१६/प्र.क्र.३३६/का-१७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : ०६ जानेवारी, २०१७.

- संदर्भ:-** १) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र.घरकुल-२०१२/ प्र.क्र.३८ (भाग-१)/ का-१७,
दिनांक २८.३.२०१३.
- २) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. घरकुल-२०१२/ प्र.क्र.३८ (भाग-१)/ का-१७,
दिनांक ७.८.२०१४.
- ३) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. घरकुल-२०१६/ प्र.क्र.३७ / का-१७,
दिनांक १५.३.२०१६.
- ४) शासन निर्णय ग्रामविकास विभाग क्र.पीएमएवाय-जी-२०१६/प्र.क्र.३३३/योजना-१०,
दिनांक १४.१०.२०१६.

प्रस्तावना :-

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजना दिनांक २८ मार्च, २०१३ च्या संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेतर्गत घराच्या अनुदानाची किंमत मर्यादा ग्रामीण क्षेत्रासाठी रु.७०,०००/- इतकी होती. सदर योजना ही ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येत आहे. ग्राम विकास विभागाने इंदिरा आवास योजनेच्या अनुदानाच्या किंमतीत दि.७ नोव्हेंबर, २०१३ च्या शासन निर्णयान्वये दि.१ एप्रिल, २०१३ पासून रु.७०,०००/- वरून रु.१,००,०००/- इतकी वाढ केलेली आहे. त्याच धर्तीवर या विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या शबरी आदिवासी घरकुल योजनेतर्गत ग्रामीण भागातील घरकुलाच्या अनुदानाची किंमत दि.१ एप्रिल, २०१३ पासून रु.७०,०००/- वरून रु.१,००,०००/- इतकी करण्यास संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या धर्तीवर ग्रामीण भागासाठी शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या निकषात बदल करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मधील लाभार्थ्यांना संदर्भ क्र.४ वरील ग्रामविकास विभागाच्या दि. १४.१०.२०१६ च्या शासन निर्णयान्वये देण्यात येणारे अनुदान विचारात घेऊन शबरी आदिवासी घरकुल योजनेतर्गत लाभार्थ्यांच्या अनुदानात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

शासन निर्णय दिनांक २८.०३.२०१३ व दिनांक १५.०३.२०१६ अन्वये निश्चित केलेल्या निकषानुसार निवडण्यात येणाऱ्या शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना खालील प्रमाणे अनुदान देण्यात यावे :-

- १) शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत ग्रामीण भागाकरिता प्रति घरकुल (शौचालय बांधकामासह) अनुदान साधारण क्षेत्र रु.१,३२,०००/- व नक्षलग्रस्त व डोंगराळ (शौचालय बांधकामासह) क्षेत्रासाठी रु.१,४२,०००/- निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- २) शौचालय बांधण्यासाठी लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या रु.१२,०००/- ची प्रतिपूर्ती, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने करावी.
- ३) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मधील लाभार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना MGNREGA अभिसरणाद्वारे साधारण क्षेत्रासाठी रु.१७,२८०/- व नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी रु.१८२४०/- अनुदान उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- ४) शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी शहरी भागातील वैयक्तिक लाभार्थ्यांकरिता प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) प्रमाणे लाभाची रक्कम व लाभार्थ्यांची पात्रता त्यामध्ये बदल करण्यास मान्यता देण्यात येत असून त्यानुसार वार्षिक उत्पन्न रु.३.०० लक्ष पर्यंत असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रु.२.५० लक्ष अनुदान अनुज्ञेय राहिल.
- ५) वरीलप्रमाणे ग्रामीण व शहरी भागातील सुधारित अनुदान सन २०१६-१७ (दि. १/४/२०१६ पासून) या आर्थिक वर्षापासून लागू होईल. तसेच ज्या लाभार्थ्यांना पूर्वी घरकुल मंजूर झाले आहे परंतु पहिला हप्ता सन २०१६-१७ मध्ये दिला असेल, त्यांनाही सुधारित अनुदानाचा लाभ अनुज्ञेय राहिल.

२. सदर शासन निर्णय मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाचे अनुषंगाने तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २/व्यय-१४, दि. ४/०१/२०१७ नुसार प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१७०१०६१५२४२१७६२४ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रभाकर बा. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.सभापती, विधान परिषद, विधान भवन, मुंबई.
३. मा.अध्यक्ष, विधानसभा, विधान भवन, मुंबई.

४. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
६. मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
७. सर्व मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
८. सर्व विधानसभा/विधान परिषद सदस्य
९. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.
- १०.अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११.प्रधान सचिव,ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२.विभागीय आयुक्त (महसूल), कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर.
- १३.संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, नवी मुंबई.
- १४.आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
- १५.जिल्हाधिकारी, (सर्व)
- १६.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. (सर्व)
- १७.अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर.
१८. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा. (सर्व)
- १९.आयुक्त,महानगरपालिका (सर्व)
- २०.मुख्याधिकारी नगरपालिका / नगरपरिषद. (सर्व)
- २१.प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व).
- २२.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा), महाराष्ट्र १ / २, मुंबई/नागपूर
- २३.वित्त विभाग (व्यय-१४/अर्थसंकल्प-७), मंत्रालय, मुंबई
- २४.संचालक, लेखा व कोषागारे, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई
- २५.निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- २६.जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.
- २७.सर्व उप सचिव, आदिवासी विकास विभाग,मंत्रालय,मुंबई-३२
२८. अवर सचिव (का.६), आदिवासी विकास विभाग,मंत्रालय,मुंबई-३२
- २९.निवडनस्ती (का-१७).